

कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन या  
कार्यालयात कर्मचारी उपलब्ध करुन देणेबाबत...

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग  
शासन निर्णय क्रमांक: एससीवाय-२०१६/प्र.क्र.७२/म-७  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : ३० मार्च, २०१६

**वाचा :-** १) शासन निर्णय क्र.एससीवाय-२०१५/प्र.क्र.२४४/म-७, दि.२४/०८/२०१५.  
२) किशोर तिवारी, अध्यक्ष, कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन यांचे पत्र  
दि.०१/०२/२०१६.

**प्रस्तावना :-**

श्री.किशोर तिवारी, अध्यक्ष-राज्यमंत्री दर्जा, कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन यांनी त्यांच्या कार्यालयात कर्मचारी उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास अनुसरुन त्यांना कर्मचारीवृंद उपलब्ध करुन देण्याची बाब विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

श्री.किशोर तिवारी, अध्यक्ष-राज्यमंत्री दर्जा, कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन यांनी त्यांच्या कार्यालयात कर्मचारी उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास अनुसरुन त्यांना कर्मचारीवृंद उपलब्ध करुन देण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.

- १) मिशनचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याकरीता नियमानुसार अध्यक्ष यांना राज्यमंत्री दर्जा असल्याने त्यांना वाहन आणि कार्यालयाकरीता १ वाहन विभागीय आयुक्त, अमरावती यांनी अधिग्रहीत करुन उपलब्ध करुन देण्यात यावे व त्यावरील खर्च विभागीय आयुक्त कार्यालयाने करावा.
- २) मिशनच्या कार्यालयात एक व औरंगाबाद विभागास एक असे आवश्यक असलेली जनसंपर्क अधिकार्यांची २ पदे कंत्राटी पध्दतीने शासनाचे सेवानिवृत्त कर्मचारी मधून भरण्याबाबत कार्यकारी संचालक तथा विभागीय आयुक्त, अमरावती यांनी सामान्य प्रशासन विभाग, प्र.क्र.१००, दिनांक ८ जानेवारी, २०१६ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी.
- ३) मिशनच्या कार्यालयात आवश्यक असलेली ५ लिपिक/ऑपरेटर व २ वाहनचालक ही पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यास मान्यता देण्यात येत आहे. बाह्ययंत्रणेकडून (outsourcing द्वारे) कामे करुन घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना शासन परिपत्रक, वित्त विभाग, दि.०२ फेब्रुवारी, २०१६ व दि.०२ डिसेंबर, २०१३ अन्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत, त्यानुसार कार्यकारी संचालक तथा विभागीय आयुक्त, अमरावती यांनी कार्यवाही करावी.
- ४) मिशन कार्यालयास कार्यालयीन खर्चास व वाहन दरुस्ती या करीता रु.२० लक्ष इतका निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
- ५) मिशन कार्यालयास जाहीरातीसाठी मागीतलेल्या खर्चापैकी रु.५०.०० लक्ष इतका निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
- ६) या वरील खर्च विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या आस्थापना खर्चाच्या तरतूदीमधून करावा. त्या करीता आवश्यक ती तरतूद करावी. आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधीची मागणी करावी.

सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.८५/विस-१, दि.२४/०२/२०१६ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१६०४०११४११२३९६१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(अशोक आत्राम)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) अपर मुख्य सचिव (वित्त), मंत्रालय, मुंबई,
- २) अपर मुख्य सचिव (सा.प्र.वि.), मंत्रालय, मुंबई,
- ३) प्रधान सचिव, महसूल.
- ४) विभागीय आयुक्त, अमरावती,
- ५) संबंधित जिल्हाधिकारी,
- ६) अधिदान व लेखाधिकारी,
- ७) श्री.किशोर तिवारी,अध्यक्ष, कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन,अमरावती
- ८) सर्व विभागीय आयुक्त
- ९) सर्व जिल्हाधिकारी.
- १०) सह सचिव, वित्तीय सल्लागार, मदत व पुनर्वसन, मंत्रालय, मुंबई.
- ११) अर्थसंकल्प शाखा, महसूल (विभागीय आयुक्त, आस्थापना खर्च)
- १२) सर्व मंत्रालयीन विभाग.
- १०) महालेखापाल १/२, (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर
- ११) महालेखापाल १/२, (लेखापरीक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर

प्रत माहितीस्तव,

- १) मा.मंत्री (म.व पु.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
- २) मा.राज्यमंत्री (म.व पु.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ३) सचिव (म.व पु.) यांचे स्वीय सहायक,
- ४) निवड नस्ती.